

## ❖ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सानिया नेहवालला

### विजेतेपद :

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत सायनाने पी.व्ही. सिंधूवर 21-17, 27-25 अशी मात करत आपल्या कारकिर्दीतले तिसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. याआधी पुरुषांच्या अंतिम सामन्यात एच.एस. प्रणॉयने किदम्बी श्रीकांतवर मात करून धक्कादायक निकालाची नोंद केली होती.

पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि सायना नेहवालने सावध पवित्रा घेत सुरुवात केली. दोनही खेळाडूंनी सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही त्यात यश आले नाही. एका क्षणापर्यंत पहिल्या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झालेली असताना, सायनाने सेटमध्ये आघाडी घेतली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात 11-9 अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सायनाने पहिल्या सेटमध्ये 4-5 गुणांची आघाडी कायम ठेवली. अखेर सिंधूची लढत मोडून काढत सायनाने पहिला सेट 21-17 अशा फरकाने विजय मिळविला.

## ❖ आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक :

जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने (Boxer Mary Kom) आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली.

अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्यॉंगला पराभूत केले.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत 48 किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे. यापूर्वी मेरी कोम 51 किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात 2003, 2005, 2010 आणि 2013 असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर 2008 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

तसेच यावेळी ती पहिल्यांदाच 48 किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली होती.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक :

जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने (Boxer Mary Kom)

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली.

अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले.  
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत 48 किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे. यापूर्वी  
मेरी कोम 51 किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात 2003,  
2005, 2010 आणि 2013 असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर  
2008 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

तसेच यावेळी ती पहिल्यांदाच 48 किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती.  
उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली  
होती.